YASH MANAGEMENT & SATELLITE LTD. Read Office: 303 Monra Landmark I. Opp Infiniti Mall. Off. New Link Road, Andheri (West), Mumhai-400053, CIN: 165920MH1993PI C073309 Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2021 (Rs. In Lakhs STANDALONE CONSOLIDATED Quarter Ended Nine Months Ended Quarter Ended Nine Months Year Ende Particulars (Audited) 31.12.2021 30.09.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2020 .12.2021 30.09.2021 31.12.2021 31.03.2021 31.03.2021 Total Income from Operations 203.18 348.6 50.04 58.29 130.1 348.6 Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 27.89 1.13 112.71 29.63 128.52 145.80 27.89 29.63 145.80 Net Profit for the period before tax 112.7 145.80 (after Exceptional and/or Extraordinary items) 27.89 1.13 29.63 128.52 145.80 27.89 1.13 29.63 Net Profit for the period after tax 104.13 24.35 119.94 141.47 22.61 1.13 24.35 141.47 (after Exceptional and/or Extraordinary items) 22.61 1.13 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) 143.68 139.56 323.12 139.56 and Other Comprehensive income (after tax)] 11.20 39.18 330.44 11.20 39.18 330.44 Equity Share Capital 2139.82 2139.82 2139.82 1944.90 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 569 92 569 92 Earnings Per Share (of Rs 10/- each (for continuing operations) 1.94 1.94 1.70 0.07 1.90 Diluted: 0.23 0.85 0.82 0.05

The above unaudited standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respectiv meetings held on 8th February, 2022 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended).

In compliance with Regulation 33 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a limited review of the securities of the securities

The above is the extract of the detailed format of Quarterlyfinancial results for the extract of the detailed format of Quarterlyfinancial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disclosu Requirements), Regulations 2015. The full format of Quarterly /Annual Financial Results are available at www.bseindia.com and www.vashmanagement.in

For Yash Management and Satellite Ltd

ace: Mumba ate: 8th February, 2022

lotes:

ORIENT ABRASIVES LIMITED

CIN No.: L24299MH1971PLC366531

Regd. Office: Lawrence & Mayo House, 3rd Floor, 276, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001, Maharshtra Tel. No.:+ 91 - 22 66221700 Fax :+ 91 - 22 22074452

Investors Relations E-mail ID: investor@oalmail.co.in Website: www.orientabrasives.com

Statement of Standalone / Consolidated Unaudited Financial Results for the Third Quarter & Nine Months ended December 31, 2021

(Re in Lac-

	(RS. III Lacs)									
			STANDALONE	CONSOLIDATED						
SR.	PARTICULARS	Quarter Ended	Quarter Ended	Nine Month Ended	Quarter Ended	Nine Month Ended				
NO.	FARTICULARS	31-12-2021	31-12-2020	31-12-2021	31-12-2021	31-12-2021				
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited				
1.	Total Income from Operations	4,501.19	8,913.72	19,154.39	4,856.39	19,509.59				
2.	Net Profit for the period / year before Tax & Exceptional items	176.16	497.01	559.23	178.89	560.09				
3.	Net Profit for the period / year before Tax	176.16	497.01	559.23	178.89	560.09				
4.	Net Profit for the period / year after Tax	101.41	430.65	468.91	104.14	469.77				
5.	Total Comprehensive Income for the period / year	107.89	424.80	480.24	110.62	481.10				
	[Comprising profit for the period / year (after tax) and									
	Other Comprehensive Income (after tax)]									
6.	Equity Share Capital (Including Shares Forfeited Rs. 0.13 Lacs)	1,196.52	1,196.52	1,196.52	1,196.52	1,196.52				
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the	-	-	-	-	-				
	Balance Sheet of Previous Year)									
8.	Earnings / Loss Per Share (EPS) (of Rs. 1/- each)									
	Basic	0.08	0.36	0.39	0.09	0.39				
	Diluted	0.08	0.36	0.39	0.09	0.39				

NOTES:

- The above is an extract of the detailed format of Linaudited Standalone and Consolidated Financial Results for the third quarter and nine month ended 31st December 202 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Unaudited Financial Results is available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's Website www.orientabrasives.com.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of Orient Abrasives Limited ("the Company") at their respective meetings held on February 7, 2022, in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended. The Statutory Auditor have issued an unmodified review opinion on these results.
- These financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) (as amended) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended
- The Company has acquired 100% equity shares of Orient Advanced Materials Private Limited (Formerly known as KMM Consultancy Private Limited) on June 04, 2021 Pursuant to this acquisition, Orient Advanced Materials Private Limited becomes a wholly-owned subsidiary of the Company, Accordingly, consolidated figures are provided for the guarter and nine month ended December 31, 2021 only.

For Orient Abrasives Limite Sd/

Place: Mumbai

Date: February 7, 2022

Manubhai Rathod Whole Time Director & CEO (Din: 07618837)

Benchmark Risk-o-meter

For quant Money Managers Limited



quant Mutual Fund

Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.investor@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 03-04/2022

1. Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Schemes of quant Mutual Fund

Change in Benchmark Risk-o-meter

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, pursuant to SEBI/HO/IMD/IMD-II DOF3/P/CIR/2021/555 dated April 29, 2021 and SEBI/HO/

IMD/IMD-II DOF3/P/CIR/2021/621 dated August 31, 2021. The Benchmark Risk-o-meter of the following Scheme of quant Mutual Fund is revised as under

	·	
Scheme Name	Benchmark	
quant Multi Asset Fund	Composite Benchmark of 65% S&P BSE 200 + 15% CRISIL Short Term Bond Fund Index + 20% iCOMDEX Composite Index (Total Return variant of the index (TRI) will be used for performance comparison).	

The above Risk-o-meter is based on evaluation of risk level of Benchmark of Scheme as at January 31, 2022. The Risk-o-meter will be reviewed on a monthly basis and Notice-cum-Addendum about the changes, if any, will be issued.

All other details of the Product Labeling and all other features and terms & conditions of the SID and KIM of the Schemes will remain unchanged. This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID and KIM issued for the Schemes read with the addenda issued

2. Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID"), Key Information Memorandum ("KIM") and Statement of Additional Information ("SAI") of the Schemes of quant Mutual Fund

Changes in Key Personnel of the Company:

Mr. Varun Pattani has been appointed as Fund Manager – Commodity of quant Money Managers Limited with effect from February 02, 2022. Accordingly, the following paragraph is revised in the Statement of Additional Information of quant Mutual Fund:

Name	Age/Qualification	Brief Experience
Mr. Varun Pattani	Age: 26 Qualification: ACA	Having worked at a boutique PMS firm in equity research, Varun joined quant in May 2021 as an analyst. Coming from a Chartered accountancy background, he has diverse set of knowledge in areas of finance & tax. He has experience in tracking Indian equities across sectors and is a true believer of research backed investment process.

Further, Mr. Mehul Soni has resigned as Fund Manager – Commodity of quant Money Managers Limited with effect from February 02, 2022.

All other terms and conditions of the SID, KIM and SAI of the Schemes read with other addendums if any remain unchanged. This notice-cum-addendum forms an integral part of the SID, KIM and SAI issued for the Schemes read with the addenda issued thereunder.

Place : Mumbai Date: 08.02.2022 **Authorised Signatory** MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY

PIONEER INVESTCORP LIMITED

(CIN: L65990MH1984PLC031909)

Regd. Office: 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai 400 021

Tel. no. 022 - 6618 6633 / Fax no. 2204 9195 Website: www.pinc.co.in email.: investor.relations@pinc.co.in

Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months period ended 31st December,2021. (Rs. In lakhs

												· · · · · ·	ioi iii iaitiio,
				STANI	DALONE					CONSOL	IDATED		
Sr. No.	.				Year to date figures for the current period 31.12.2021 (Unaudited / reviewed)	Year to date figures for the previous period ended 31.12.2020 (Unaudited reviewed)	Full vear	Current quarter ended 31.12.2021 (Unaudited / reviewed)	Previous Quarter ended 30.09.2021 (Unaudited / reviewed)		Year to date figures for the current period 31.12.2021 (Unaudited / reviewed)	Year to date figures for the previous period ended 31.12.2020 (Unaudited / reviewed)	Full year ended 31.03.2021 (Audited)
1	Total Income from operations	706.29	683.27	659.31	1,976.00	1,612.78	2,567.06	833.19	921.31	786.08	2,395.64	1,913.87	3,112.78
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items)	120.07	85.73	11.93	283.89	89.84	254.83	20.13	138.05	9.18	165.00	91.18	279.65
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after exceptional and/or extraordinary items)	120.07	85.73	11.93	283.89	89.84	254.83	20.13	138.05	9.18	165.00	91.18	279.65
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinay item)	107.10	44.34	7.09	225.91	57.54	63.43	8.20	95.18	17.16	107.07	61.18	87.96
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit / (Loss) for the period	050.75	40.40	04.00	070.40	70.40	100.01	151.10	00.05	40.00	050.00	70.00	150.70
6	(after tax) and other comprehensive Income Equity Share Capital	250.75 1229.69	40.18 1229.69	31.62 1229.69	372.46 1229.69	70.16 1229.69	120.91 1229.69	154.12 1229.69	86.65 1229.69	48.29 1229.69	252.99 1229.69	76.00 1229.69	
7	Reserves (excluding Revaluation Reserve		1229.09	1229.09	1229.09	1229.09	1229.09	1229.09	1229.09	1229.09	1229.09	1229.09	1229.09
8	as shown in the Balance sheet of previous year) Earning Per Share	-	-										
	(for continuing and discontuning operations) (of Rs.10/- each)												
	Basic	0.67	0.36	0.06	1.84	0.47	0.52	0.07	0.77	0.14	0.87	0.50	
	Diluted :	0.67	0.36	0.06	1.84	0.47	0.52	0.07	0.77	0.14	0.87	0.50	0.72

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results - as per IND AS compliant filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on Company's website www.pinc.co.in and on the BSE web

For PIONEER INVESTCORP LIMITED.

GALIBANG GANDHI

MANAGING DIRECTOR

Place: Mumbai Date: 08/02/2022

EULO

EURO MULTIVISION LIMITED

CIN: L32300MH2004PLC145995

Regd Office: F 12, Ground Floor, Sangam Arcade, Vallabhbhai Road, Vile Parle (West), Mumbai-400056.

Tel.: 022-40364036 Fax: 022-40364037 Email: info@euromultivision.com, Website: www.euromultivision.com Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2021

(Rs. in Lakhs except EP									
		Quarter Ended	t	Nine Mon	Year Ended				
Particulars	31-Dec-21 Unaudited	30-Sep-21 Unaudited	31-Dec-20 Unaudited	31-Dec-21 Unaudited	31-Dec-20 Unaudited	31-Mar-21 Audited			
Total Income from operations (net)	-	-	-	0.10	3.20	3.20			
Net Profit / (Loss) for the period									
(before tax, exceptional and / or extraordinary items)	(311.00)	(300.67)	(360.17)	(921.25)	(1093.49)	(1396.41)			
Net Profit / (Loss) for the period									
(before tax, (after) exceptional and / or extraordinary items)	(311.00)	(300.67)	(360.17)	(921.25)	(1093.49)	(1396.41)			
Net Profit / (Loss) for the period									
(after tax, exceptional and / or extraordinary items)	(311.00)	(300.67)	(360.17)	(921.25)	(1093.49)	(1396.41)			
Total Comprehensive Income for the period									
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)									
and other Comprehensive Income (after tax)]	(311.00)	(300.67)	(360.17)	(921.25)	(1093.49)	(1408.84)			
Equity Share Capital	2380.00	2380.00	2380.00	2380.00	2380.00	2380.00			
Other Equity (excluding Revaluation Reserve)									
as shown in the Audited Balance Sheet of previous year						(36802.66)			
Earnings Per Share (of Rs.10/- each)									
(For continuing and discontinued opeartions) (In Rs.)									
(a) Basic	(1.31)	(1.26)	(1.51)	(3.87)	(4.59)	(5.92)			
(b) Diluted	(1.31)	(1.26)	(1.51)	(3.87)	(4.59)	(5.92)			

Notes:

- The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and its extracts is available on website of the Stock Exchanges websites i.e. BSE Ltd. (www.bseindia.com). and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and website of the Company i.e. www.euromultivision.com
- The detailed Financial Results and this Extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Tuesday, February 08, 2022

For Euro Multivision Limited

Date: February 08, 2022

Place : Mumba

Hitesh Shah Chairman and Whole Time Director DIN: 00043059

CIN:L36912MH1986PLC041203.TEL.(022) 28291893.

FAX:(022) 28290418.Email:investorrelations@goldiam.com. Website: www.goldiam.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS **ENDED DECEMBER 31, 2021** (Rs. In Lakhs) 3 Months 3 Months 3 Months 9 Months 9 Months ear to date **Particulars** Figures for Year Ended 31-12-2021 30-09-2021 31-12-2020 31-12-2021 31-12-2020 31-03-2021 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total income from operations (net) 22,399.81 17,483,99 15.869.20 55,386,79 28,147,47 41.321.98 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 5,490.76 2,897.14 3,984.45 11,591.51 5,925.63 8,139.69 Net Profit / (Loss) for the period before tax 2,897.14 5,555.53 11,591.51 7,496.71 (after Exceptional and/or Extraordinary items) 5,490.76 9,716.40 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 3,957.79 1,970.65 4.473.25 8,313.39 5,787.36 6.706.88 Net Profit / (Loss) after Taxes, including Minority 4,144.38 2,277.59 4,310.45 9,116.22 6,345.73 7,344.31 Interest and Share of Profit / (Loss) of Associates Paid-up Equity Share Capital 2,217.49 2,217.49 2,217.49 (Face Value of Rs. 10/-per share) 2.179.49 2.217.49 2.179.49 Earnings per Share (Not Annualised): (a) Basic 18.16 8.75 20.16 30.26 (b) Diluted 18.16 8.75 20.16 37.91 26.11 30.26

Key information on Standalone Financial Results

	Particulars	3 Months Ended	3 Months Ended	3 Months Ended	9 Months Ended	9 Months Ended	Year to date Figures for Year Ended
		31-12-2021 Unaudited	30-09-2021 Unaudited	31-12-2020 Unaudited	31-12-2021 Unaudited	31-12-2020 Unaudited	31-03-2021 Audited
1	Total income from operations (net)	11,504.37	12,178.72	7,916.09	32,161.06	15,150.36	23,359.22
2	Profit before tax	2,046.99	2,148.63	1,294.21	5,996.75	2,129.10	4,202.71
3	Profit after Tax	1,406.30	1,871.87	1,001.16	4,746.60	1,495.01	3,051.36
4	Total Comprehensive Income	1 510 68	2 118 62	1 321 18	5 370 28	2 239 60	3.849.91

1 The above information is an extract of the detailed format of Uaudited result for the Quarter & Nine Months ended December 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Uaudited results for the Quarter & & Nine Months ended December 31, 2021 are avilable on the Stock Exhcnages websites www.besindia.com, www.nesindia.com and on the website of the Company's at www.goldiam.com.

For Goldiam International Limited

Sd/-Rashesh Bhansali **Executive Chairman**

Place: Mumbai Dated: Febuary 08, 2022

BSE **57,808.58** +187.39 NSE 17.266.75 +53.15

USD 1\$ EURO 1€ ₹74.70 ₹85.26 POUND 1£: ₹101.25 सोने : ₹49,530 <u>चांदी : ₹61,9</u>00 (प्रतिशक्ति

'फिटपेज' कंपनीकडून 'इंडिया रनिंग'चे संपादन

दमसास तंदुरुस्ती क्षेत्रात आघाडी

fitpage

मुंबई, ता. ८ : मुंबईस्थित

तंदुरुस्तीच्या क्षेत्रात

नोंदणी

फिटपेज या स्टार्ट-अप कंपनीने

आघाडीवरील स्पर्धक बनण्याच्या

दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.

इंडिया रनिंग ही कंपनी फिटपेजने

संपादन केली आहे. या कराराचा





अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली, ता. ८ : उद्योजक गौतम अदानींची कंपनी लिस्ट झाली आहे

ठरले

मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती २१ हजार कोटींहून जास्त आहे. यासोबतच अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप ११.४६ लाख कोटी रुपये झाला आहे.

भागीदारी जितकी आहे त्यापेक्षा अदानींची त्यांच्या कंपन्यांतील भागीदारी जास्त आहे. अंबानी यांची रिलायन्स समुहातील भागीदारी ५०.६१ टक्के आहे. तर अदानींची त्यांच्या कंपनीतील भागीदारी ७०.५९ टक्के आहे. अदानींची त्यांच्या तीन कंपन्यातली भागीदारी ७४.९२ टक्के आहे. एका कंपनीतील भागीदारी ७४.८० टक्के तर दोन कंपन्यातली भागीदारी तर ६० ते ६४ टक्के आहे. अदानींच्या सात कंपन्या

शेअरबाजार निर्देशांकात वाढ

सेन्सेक्स १८७ ; तर निफ्टीत ५३ अंशांची वाढ

खरेदीदारांनी तळाच्या भावाला केलेल्या खरेदीच्या जोरावर आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकांची तीन दिवसांची पडझड थांबली. निर्देशांक पाव टक्क्यांपेक्षाही सेन्सेक्स १८७.३९ अंश तर 43.84

कंपन्यांचे भाव वाढले. सेन्सेक्सच्या प्रमुख ३० शेअरपैकी १९ चे भाव वाढले. तर निफ्टीच्या मुख्य ५० शेअरपैकी २८ शेअर नफा दाखवीत बंद झाले. आज सेन्सेक्स अशा सुमारे

आज बँका आणि धातनिर्मिती

झाला. पण दिवसअखेरीस तो ५७.८०८.५८ अंशांवर स्थिरावला. निफ्टीदेखील १७,२६६.७५ अंशांवर

आज टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्र, कोटक बँक, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी, एचडीएफसी बँक या शेअरचे भाव अर्धा ते एक टक्का घसरले. स्टेट टक्का वाढले.

किरकोळ घसरले. त्याउलट टाटा स्टील तीन टक्के म्हणजे ३६ रुपये वाढून १,२१९ रुपयांवर स्थिरावला. बजाज फिनसर्व्ह १५,९७५ रुपयांवर तर बजाज फायनान्स ७,०५१ रुपयांवर गेला. रिलायन्स २,३५५ रुपयांवर गेला तर टायटन, एशियन पेंट्स, ॲक्सीस बँक, मारुती या शेअरचे भावही एक

आर्थिक तपशील मात्र जाहीर करण्यात आणि कर्ज देणाऱ्या संस्थांना एकाच आलेला नाही. व्यासपीठावर एकत्र आणते. स्पर्धकांची ऑनलाईन कार विक्री पारदर्शक पोषक आहार, ट्रेनिंग करण्यासाठी हे तंत्रज्ञान ग्राहकांना सर्व सेवा एका छत्राखाली पुरविणे या करारामुळे शक्य होईल. त्यामुळे त्यांच्या आवडीच्या कारबाबत माहिती देते. कुवायच्या ऑनलाईन सेवेमुळे शर्यतींचे मूल्यवर्धन होईल. इंडिया ग्राहकांना आर्थिक सुविधेसह ऑनलाईन रनिंगच्या संकेतस्थळाचा वापर शर्यतींची माहिती शोधणे आणि

ही एक यशोगाथा आहे. धावपटंसाठी सर्वांत मोठे व्यासपीठ आम्ही निर्माण

इंडिया रनिंग

या करारासह भारतीय धावपटूंच्या परिवाराची उत्तम सेवा करण्याच्य त्यांच्या ध्यासासाठी आम्ही शुभेच्छा देतो. - श्याम-श्रवण ददाका, इंडिया रनिंगचे संस्थापक

इंडिया रनिंगवर सतराशेहून जास्त शर्यतींची नोंदणी करण्यात आली आहे. ही परंपरा आणखी वृद्धिंगत करणे आणि धावपटूंना आणखी भरभक्कम अनुभव मिळवून देणे याहन जास्त आनंद आम्हाला होणार नाही. विकास सिंग, फिटपेजचे सीइओ

भारतीय शेअर बाजारात लिस्टेड आहेत.

विषयक कंपनीने नुकत्याच संपलेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत २१६ कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. हा नफा मागील वर्षाच्या तिमाहीपेक्षा वीस टक्के जास्त आहे. याच कालावधीतील त्यांचे उत्पन्नही ९६४ कोटी रुपयांवर गेले

डिजिटल व्यवहारांना प्राधान्य

कंपनीने दिलेली एकूण कर्जे ११,२४० कोटी रुपयांवर गेली असून नेट एनपीए २.७६ टक्के आहे. कंपनीच्या कामगिरीबद्दल बिगर कार्यकारी उपाध्यक्ष विशाल कंपानी यांनी समाधान व्यक्त केले असून या नऊ महिन्यांमधील ५९४ कोटी रुपये निव्वळ नफा हा आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील बारा महिन्यांच्या ५९० कोटी रुपये नफ्याहनही जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. ही मोठी कामगिरी आहे, असेही ते म्हणाले. डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

केलेले आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने एक रुपया दर्शनी मूल्याच्या प्रत्येक समभागावर पन्नास पैसे इतका लाभांशही जाहीर केला आहे. गेल्या नऊ महिन्यांचे लेखापरिक्षण न नऊ महिन्यांमधील त्यांचे प्रति समभाग

उत्पन्न ६.२३ रु. आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत २,३८५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. वर्षभराने त्यात २२ टक्के वाढ होऊन ते २,९२६ कोटी रुपये झाले.

दोन एयरबँगह बोलेरो लॉन्च नवी दिल्ली, ता. ८ : महिंद्र

कंपनीने आपल दोन एयर बॅगहीत आपली लोकप्रिय चारचाकी बोलेरो लॉन्च केली आहे. समोरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला एअरबॅग कस्टमाईज करण्यासाठी चारचाकीतील इंटेरियरमध्ये बदल करण्यात आला आहे. बोलेरोची आत्ताची बेस व्हेरिएंट किंमत ८.८५ लाख रुपये आणि टॉप स्टेक स्ट्रॉमची किंमत ९.८६ लाख रुपये होती. आता बोलेरोची किंमत १६ हजार रुपयांनी

उपकंपनीने भारतात ऑनलाईन कार

प्रेरित असलेले प्लॅटफॉर्म असून, खरेदीदार, विक्रेता, कार

र्रुस्ट्रॉल इंडिया लिमिटेर कस्ट्राल इडिया लिनिट्ड CIN: L23200MH1979PLC021359 नोंदणीकृत कार्यालय : टेक्नोपोलिस नॉलेज पार्क, महाकाली केळा रोड, अंधेरी (पूर्व), नुंबई ४०००९३ दूर : (०२२) ६६९८४१०० फॅक्स : (०२२) ६६९८४१०१

Castrol

≫ सकाळ कनेक्ट

ॲडव्हान्स लेव्हल केक बेकिंग



पुणे, ता. ८ : वाढिदवस असो की कोणताही महत्त्वाचा SILC क्षण, हा केकशिवाय साजरा होत नाही. घरातल्या घरात उत्तम प्रतीच्या केकच्या विविध प्रकारांची सविस्तर

रेसिपी प्रात्यक्षिकासह करून दाखवन देणारी ऑफलाइन कार्यशाळा गुरुवारी (ता. १०) होणार आहे. यामध्ये फरेरो रोशे, रेड वेल्वेट, चीज फ्रॉस्टिंग, फ्लावर डेकोरेशन, पिनाटा व डॉल केक कसे तयार करायचे. याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क एक हजार रुपये. संपर्क : ७४४७४४३१९८, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

स्पेशल पावभाजी कार्यशाळा

सर्वांच्या आवडीचा पदार्थ असणारी पाच प्रकारची पावभाजी आपण घरी बनव् शकता. याबाबत मार्गदर्शन करणारी खास ऑनलाइन कार्यशाळा शनिवारी (ता. १२) \mu आयोजित केली आहे. यात स्पेशल पावभाजी, पनीर पावभाजी, जैन पावभाजी, खडा पावभाजी, पावभाजी मसाला व मसाला पापड इ. कसे बनवावे व त्यासाठी कोणकोणते इनग्रेडीएंट/मसाले लागतात, याविषयी मार्गदर्शन व ऑनलाइन प्रात्यक्षिक पाहण्याची संधी आहे. प्रतिव्यक्ती शुल्क पाचशे रुपये. संपर्क : ८६९६६८९०१५, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

दर्जेदार ऊस उत्पादनासाठी व्यवस्थापन

ऊस पिकाचे दर्जेदार व अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. योग्य अन्नद्रव्यांचा पुरेशा प्रमाणात पुरवटा न झाल्यास उत्पादनावर परिणाम होतो. याविषयी एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी (ता. १२) आयोजित केली आहे. यात जिमनीचे आरोग्य व संतुलित पीक पोषण, सेंद्रिय खत व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर, भूसुधारकांचा वापर अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर तसेच, प्रमुख व दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर इ.विषयी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक व शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क १२०० रूपये. संपर्क : ७६६६२३९४८७, संकेतस्थळ : https://bit.ly/3DOc3HR

(ठिकाण: सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे)

सफारी इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ३०२–३०३, ए विंग, दि क्यूब, सीटीएस नं. १४९८, ए/२ म व्ही रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००५९.

(दूरधर्नी) +९९ २२ ४०३८१८८८ ; (फॅक्स) +९९ २२ ४०३८१८५० ई-मेल आयडी : investor@safari.in, संकेतस्थळ : www.safaribags.com, CIN : L25200MH1980PLC022812

			एक	त्रित			
अ.	तपशील		तिमाहीअखेर		नऊमाहीअखेर		
क्र.		३१ डिसे.२१	३० सप्टे. २१	३१ डिसें. २०	३१ डिसें. २१		
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		
9	कार्यवाहीपासूनचा महसूल	२०,३९९.७७	96,649.49	99,200.48	49,204.94		
2	कालावधीसाठीचा निव्वळ नका/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा विशेष आयटम्स)	998.99	9,382.94	93.42	२,६४४.७८		
3	कालावधीसाठीचा निव्वळ नका/(तोटा) करापूर्व(अपवादात्मक आणि/किंवा विशेष आयटम्सनंतर)	९१४.७७	9,382.94	93.4८	२,६४४.७८		
8	कालावधीसाठीचा निव्वळ नका/(तोटा) करानंतर (अपवादात्मक आणि/किंवा विशेष आयटम्सनंतर)	६९०.०२	9,0६9.९६	99८.६०	9,990.00		
4	कालावधीसाठी एकूण एकत्रित उत्पन्न [कालावधीसाठी एकत्रित नफा / (तोटा) (करानंतर) आणि इतर एकत्रित उत्पन्न (करानंतर)]	६६५.०१	9,034.48	१०६.४५	9,922,00		
E	पेडअप समभाग भांडवल	880.08	880.03	880.44	86.688		
9	३१ मार्च २०२१ रोजी लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार इतर इक्विटी	२७,४५१.३३					
٥	प्रतिभाग मिळकत (दर्शनी मूल्य रु. २/ - प्रत्येकी) (रुपयांमध्ये) (अ) बेसिकः (ब) डिल्युटेड :	3.0C 2.89	8.98 8.49	o.43 o.43	2000		

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्झ्स ('IND AS')सह संबंधितमध्ये आर्थिक परिणाम तयार करण्यात आलेले आहेत. सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस) नियमन २०१५ (सुधारीत) नियमन ३३ च्या अटींमध्ये आणि त्याअंतर्गत संबंधित नियमांसह वाचावा.

सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस) नियमन २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजसह भरलेल्या ३९ डिसेंडर २०२१ अखेर तिमाही आणि नऊमाहीसाठी अलेखापरिक्षित एकत्रित आर्थिक परिणामांच्या तपशीलवार स्वरूपाचे वरील सार आहे. ३: डिसेंबर २०२१ अखेर तिमाही आणि नऊमाहीसाठी अलेखापरिक्षित आर्थिक परिणामांचे (स्वतंत्र आणि एकत्रित) संपूर्ण स्वरुप कंपनीचे संकेतस्थर www.safaribags.com वर इन्ब्हेस्टर रिलेशन्स विभागांतर्गत आणि स्टॉक एक्स्वेंजचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com

स्यतंत्र आर्थिक माहिती खालीलप्रमाणे :

		स्यतंत्र							
अ.	तपशील	10	नऊमाहीअखेर						
क्र.		३१ डिसे. २१	३० सप्टे. २१	३१ डिसें. २०	३१ डिसें. २१				
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित				
9	कार्यवाहीपासूनचा महसूल	२०,३९०.१८	9८,८५८.३३	99,200.48	49,264.39				
2	करपूर्व नफा/(तोटा)	986.33	9,809.48	93.62	2,888.89				
3	करानंतर नफा/(तोटा)	190.09	9,009.80	992.08	2,083.48				

दिनांक : ८ फेब्रुवारी २०२२ अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ठिकाण : मुंबई डीआयएन : ०००३१९६९

कुवायकडून 'लेंडिंग एज ए' सेवा

ऑनलाईन कार विक्री वाढवण्याच्या ऑटोमोटिव्ह फिन-टेक स्टार्टअप सर्व्हिस सुरू केली आहे. हा एक ब्लॉक चेन तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्तेने

विक्रेत्यांकडून नवीन आणि वापरलेल्या कार खरेदी करता येणार आहेत.

> IT'S MORE THAN JUST OIL. IT'S LIQUID ENGINEERING."

नोंदणी करण्यासाठी होतो.

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय निकालाचे विवरण

(रुपये कोटींमध्ये)

तपशिल	३१.१२.२१ रोजी संपलेली वर्ष लेखापरिक्षित	३१.१२.२० रोजी संपलेली वर्ष लेखापरिक्षित	३१.१२.२१ रोजी संपलेली तिमाही (टीप ६ पहा) अलेखापरिक्षित	३१.१२.२० रोजी संपलेली तिमाही (टीप ६ पहा) अलेखापरिक्षित	३०.०९.२१ रोजी संपलेली तिमाही अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित
कामकाजापासून मिळालेले उत्पन्न	8,982.9	२९९६.९	१,०९०.६	९३५. २	9003.2
करपुर्व नफा	9,029.3	७८५.३	२५६.९	२४९.८	२४९.९
करानंतर नफा	04८.9	५८२.९	१८८.६	9८७.७	9८५.९
समभाग भांडवल	४९४.६	४९४.६	४९४.६	४९४.६	४९४.६
कालावधी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधीसाठी एकूण नफा (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)	040. 3	५८६.६	9८८.९	989.8	9८५.९
प्रतिभाग मिळकत (इपीएस) (प्रत्येकी रु.५/–च्या भागाचे दर्शनी मूल्य) (रुपये) (मूलभूत आणि सौम्यीकृत) (वार्षिकीकरण नाही)*	७.६६	4.८९	9.89*	9.8*	9.८८*

- १) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमॅट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्शचेंजमध्ये दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार स्वरुपाचे संक्षिप्त स्वरुप आहे. तिमाही वित्तीय संपूर्ण नमुना / आराखडा स्टॉक एक्शचेंजच्या वेबसाईटवर (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (https://www.castrol.com/en_in/india/investors/financial-results.html).
- २) वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा (''कायदा'') चे कलम १३३ सोबत वाचा दुरूस्ती केल्यानुसार कंपनीज (इंडियन अकार्फार्टिंग स्टॅंडर्डस) रूल्स २०१५ नुसार अधिसुचित केल्याप्रमाणे भारतीय लेखा परीक्षण मानके (''इंड एएस'') नुसार तयार करण्यात आले
- 3) वरील निष्कर्षांचे लेखा समितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि संचालक मंडळाने त्यांच्या ७ फेब्रवारी, २०२२ रोजी झालेल्या
- कंपनीचा व्यवसाय विभाग हा भारतीय मानांकनांनुसार इंडएएस १०८ व्यवस्था प्रणाली प्रमाणे वंगण (लुब्रिकंट्स)या एकाच विभागात आहे. तद्नुसार वेगळ्या विभागाची माहिती देण्यात आलेली नाही.
- कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या सभेत ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षांकरिता रु. ३.०० प्रति शेअर (२०२०: अंतिम लाभांश रु. ३.०० प्रति शेअर) चा अंतिम लाभांश शिफारस केला आहे. हे रु.२.५० (२०२०: रु.२.५० प्रति शेअर) चा अंतरिम लाभांशा अतिरिक्त आहे. कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक ४ जुन , २०२२ ते ८ जुन, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत अंतिम लाभांश देण्याच्या उद्देशाकरिता बंद ठेवण्यात येतील. कंपनीच्या भागधारकांद्वारे ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केल्यास अंतिम लाभांश दिनांक ७ जुलै , २०२२ रोजी
- मागील तिमाहिच्या संख्या , संपूर्ण वित्तीय वर्ष लेखापरीक्षित संख्या आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहिपर्यंतच्या तारखेला प्रसिध्द करण्यात आलेल्या संख्याच्या दरम्यान संतुलीत करण्यात आलेल्या आहेत.
- कोविड-१९ या जागतिक आरोग्य साथीशी संबंधित अनिश्चिततेचा अंदाजः कंपनीने वित्तीय ताळेबंद बनवताना कोविड-१९ शी संबंधित जागतिक साथीमुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार केला आहे ज्यात वित्तीय आणि बिगर वित्तीय मालमत्तांच्या पुढे नेण्याच्या रकमेच्या वसुली क्षमतेचा समावेश आहे. जागतिक साथीमुळे जागतिक आर्थिक स्थितीमध्ये संभाव्य भविष्यातील अशाश्वततेशी संबंधित अंदाज तयार करताना कंपनीने वित्तीय परिणामांच्या मान्यतेच्या तारखेला माहितीच्या अंतर्गत आणि बाह्य स्त्रोतांचा वापर केला आहे आणि या मालमत्तांच्या पुढे नेण्याचा खर्च वसूल केला जाईल. वित्तीय निकालांवरील कोविड-१९ चा प्रभाव सदर वित्तीय निकालांच्या मान्यतेच्या तारखेनुसार अंदाजित केल्यापेक्षा वेगळा असू
- भारताच्या संसद भवनाने सामाजिक सरक्षावरील सांकेतांक २०२० (सांकेतांक) मान्यता दिली आहे ज्याचा प्रभाव भविष्यनिर्वाहन, ग्रॅच्युईटी व इएसआयसी म्हणून कंपनीद्वारे अंशदानावर पड़ शकतो. भारताच्या राजपत्रात सांकेतांक प्रकाशित झाले आहे ज्याची प्रभावी तारीख अजूनही सूचित केलेली नाही. ज्यावेळी याचा प्रभाव सूरू करण्यात येईल त्यावेळी कंपनीकडून सांकेताकाचा अवलंब केला जाईल आणि सांकेतांक प्रभावी झालेल्या कालावधीत या संबंधिचा प्रभाव नोंद केला जाईल.
- मागील वर्षादरम्यान कार्यान्वयीत संघटना फेरबदल व पुर्नरचना कार्यक्रमामुळे ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी रु. १९. ५ कोटी रकमेचे एकवेळ शुल्क कर्मचारी लाभार्थी खर्चात समाविष्ट आहे.

दिनांक : ७ फेब्रुवारी, २०२२ ठिकाण : मुंबई

संदीप सांगवान व्यवस्थापकीय संचालक DIN:025,90090

CCMM

कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडकरीता



टेक्नोचा ५ जी स्मार्टफोन

नवी दिल्ली ता. ८ : टेक्नोचा पहिला ५ जी स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. स्मार्टफोनचे नाव 'टेक्नो पावा ५ जी' आहे. यात ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासहीत टीपल रिअर कॅमेऱ्याच्या सेटअपची सविधा आहे. ६ हजार एमएएचची बॅटरी आहे. याच्या मदतीने ३२ दिवसांपर्यंतचे आणि स्टँडबाय तासांचे 863 म्युझिक प्लेबॅक

लॉन्च

मिळते. भारतात टेक्नो पावा ५ जीची किंमत 89,999 रुपये इतकी आहे. यात ८ जीबी अधिक १२८ जीबी रॅम व स्टोरेज ऑप्शनची सुविधा आहे. इथर ब्लॅक कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होऊ शकतो. १४ फेब्रुवारीपासून ॲमेझॉनवर हा फोन विक्रीस

असेल.

ORIENT ABRASIVES LIMITED

CIN No.: L24299MH1971PLC366531

Regd. Office: Lawrence & Mayo House, 3rd Floor, 276, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001, Maharshtra. Tel. No.: + 91 - 22 66221700 Fax : + 91 - 22 22074452

Investors Relations E-mail ID: investor@oalmail.co.in Website: www.orientabrasives.com Statement of Standalone / Consolidated Unaudited Financial Results for the

> Third Quarter & Nine Months ended December 31, 2021 (Rs. in Lacs)

	PARTICULARS		STANDALONE	CONSOLIDATED		
SR.		Quarter Ended	Quarter Ended	Nine Month Ended	Quarter Ended	Nine Month Ended
NO.	PARTICULARS	31-12-2021	31-12-2020	31-12-2021	31-12-2021	31-12-2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations	4,501.19	8,913.72	19,154.39	4,856.39	19,509.59
2.	Net Profit for the period / year before Tax & Exceptional items	176.16	497.01	559.23	178.89	560.09
3.	Net Profit for the period / year before Tax	176.16	497.01	559.23	178.89	560.09
4.	Net Profit for the period / year after Tax	101.41	430.65	468.91	104.14	469.77
5.	Total Comprehensive Income for the period / year [Comprising profit for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	107.89	424.80	480.24	110.62	481.10
6.	Equity Share Capital (Including Shares Forfeited Rs. 0.13 Lacs)	1,196.52	1,196.52	1,196.52	1,196.52	1,196.52
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of Previous Year)			-		-
8.	Earnings / Loss Per Share (EPS) (of Rs. 1/- each) Basic Diluted	0.08 0.08	0.36 0.36	0.39 0.39	0.09	0.39 0.39

Place : Mumbai

Date : February 7, 2022

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the third quarter and nine month ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Unaudited Financial Results is available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's Website www.orientabrasives.com.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of Orient Abrasives Limited ("the Company") at their respective meetings held on February 7, 2022, in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended. The Statutory Auditor have issued an unmodified review opinion on these results.

These financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) (as amended) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended,

The Company has acquired 100% equity shares of Orient Advanced Materials Private Limited (Formerly known as KMM Consultancy Private Limited) on June 04, 2021. Pursuant to this acquisition, Orient Advanced Materials Private Limited becomes a wholly-owned subsidiary of the Company. Accordingly, consolidated figures are provided for the quarter and nine month ended December 31, 2021 only.

> For Orient Abrasives Limited Manubhai Rathod

Whole Time Director & CEO (Din: 07618837)